

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित  
महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET)  
प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्ष आणि प्रकल्प  
अंमलबजावणी कक्षासाठी प्रतिनियुक्तीने / बाह्य  
यंत्रणेद्वारे भरावयाच्या एकूण ११६ पदांच्या  
आकृतीबंधास / पद निर्मितीस मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्र. मॅग्नेट ०६२१/प्र.क्र.१०८/२१-स,  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक : १४ जुलै, २०२२

- वाचा:-** १) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. कृपमं ०११८ / प्र.क्र. १३ / २१-स,  
दि. ३०.०९.२०२०  
२) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. योजना १०२०/प्र.क्र. १८३ / २१-स,  
दि. ०९.१०.२०२०  
३) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. कृपमं ०११८ / प्र.क्र. १३ / २१-स,  
दि. १९.१०.२०२०  
४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन पत्र क्रमांक मॅग्नेट ०९२०/ प्र.क्र.१७६ / २१-स,  
दि. २१.१०.२०२१  
५) वित्त विभागाचे पृष्ठांकन क्रमांक पदनि - २०२२/ प्र.क्र. ०६/ आपुक दिनांक २३.५.२०२२

**प्रस्तावना:-**

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (Maharashtra Agribusiness Network-MAGNET) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६ वर्षांसाठी राबविण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. कृपमं ०११८ / प्र.क्र. १३ / २१-स, दि. ३०.०९.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.योजना १०२०/प्र.क्र.१८३/२१-स, दि.०९.१०.२०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रकल्प राबविण्याकरिता संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (MAGNET) संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार मॅग्नेट संस्थेमार्फत सदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र. कृपमं ०११८ / प्र.क्र.१३/२१-स, दि.१९.१०.२०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रकल्पाचे सनियंत्रण करणे, प्रकल्प अंमलबजावणीमध्ये धोरणात्मक बदल करणे, अंदाजपत्रक व प्रशासकीय बाबींना मान्यता व आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करणेसाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आलेली आहे. प्रकल्प अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक मनुष्यबळाचा आकृतीबंध प्रकल्पाच्या लोन निगोशिएशनच्या बैठकीत आशियाई विकास बँक, केंद्रीय अर्थव्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य शासनाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेअंती अंतिम करण्यात आलेला होता. दि.३० सप्टेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार सदर मनुष्यबळ आकृतीबंधास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता आवश्यक होती. त्यानुसार दि.०७.१०.२०२१ रोजी मा. मुख्य सचिव यांच्या

अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत एकूण ११६ पदांच्या आकृतीबंधास देण्यात आलेल्या मान्यतेस अनुसरून, शासन पत्र क्रमांक मॅग्नेट-०९२०/प्र.क्र.१७६/२१-स, दि.२१.१०.२०२१ अन्वये इतिवृत्त निर्गमित केले आहे. तदनंतर नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जिवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी वित्त विभागाने दि.१०.९.२००१ च्या शासन निर्णयान्वये स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.२९.०४.२०२२ रोजीच्या बैठकीत मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी ४४ व प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी ७२ अशी एकूण ११६ पदे प्रतिनियुक्तीने अथवा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निर्माण करण्यास दिलेल्या मान्यतेस अनुसरून वित्त विभागाचे पृष्ठांकन क्रमांक पदनि- २०२२/ प्र.क्र.०६/ आपुक दिनांक २३.५.२०२२ अन्वये इतिवृत्त निर्गमित केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाकरिता मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी ४४ व प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी ७२ अशी एकूण ११६ पदे प्रतिनियुक्तीने अथवा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निर्माण करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय:-

नवीन पदनिर्मिती, पदांचे पुनरुज्जिवन व पदांचे आढावे इत्यादी प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी वित्त विभागाने दि.१०.९.२००१ च्या शासन निर्णयान्वये स्थापन केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.२९.०४.२०२२ रोजीच्या बैठकीत विषय क्रमांक २१ नुसार दिलेल्या मान्यतेस अनुसरून महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी ४४ व प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी ७२ अशी एकूण ११६ पदे विवरण पत्र अ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रतिनियुक्तीने अथवा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पाकरिता मंजूर करण्यात आलेल्या एकूण ११६ पदांपैकी प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी व प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष पदे भरण्याचे अधिकार प्रकल्प संचालक, मॅग्नेट प्रकल्प यांना राहतील. त्याचप्रमाणे कृषि पणन मंडळाकडून आवश्यक प्रतिनियुक्तीची पदे उपलब्ध न झाल्यास सदर पदे आवश्यकतेनुसार बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याचे अधिकार मॅग्नेट प्रकल्प संचालक यांना राहतील.

३. प्रकल्पांतर्गत बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे नियुक्त करावयाच्या सर्व पदांवरील नियुक्त्या त्रयस्थ मनुष्यबळ पुरवठा संस्थेमार्फत प्रकल्प संचालकांच्या मान्यतेने करण्यात याव्यात. ज्या पदांची कामे बाह्य यंत्रणेद्वारे करून घेताना शासन परिपत्रक वित्त विभाग दि. २७.४.२०२२ मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. प्रकल्प कालावधी संपुष्टात आल्यानंतर बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे नियुक्ती दिलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात येतील व कोणत्याही परिस्थितीत त्यांचा शासकीय सेवेत समावेश करण्यात येणार नाही. प्रकल्प संचालकांनी बाह्यस्रोत यंत्रणेशी करारनामा करतेवेळी याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी व बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे नियुक्त अधिकारी/कर्मचाऱ्यांचा शासनावर कोणतेही दायित्व निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

४. बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांना प्रस्तावित केलेले एकत्रित वेतन हे सदर पदाकरिता वेतनाची विहित केलेली कमाल मर्यादा आहे. वेतनाची विहित कमाल मर्यादा निश्चित करणे व त्यामध्ये

आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार मॅग्नेट संस्थेच्या नियामक मंडळास असतील. उमेदवाराची गुणवत्ता व अनुभव विचारात घेउन सदर पदाकरिता विहित केलेल्या कमाल वेतन मर्यादेत उचित वेतनावर पात्र उमेदवारांची नियुक्ती प्रकल्प संचालक करू शकतील. कंत्राटी अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या कामाचे प्रतिवर्ष मूल्यमापन करून त्यांच्या वेतनात उत्तरोत्तर उचित वाढ करण्याचे अधिकार प्रकल्प संचालक यांना असतील.

५. महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पाकरिता मंजूर करण्यात आलेली एकूण ११६ पदे प्रकल्प कालावधीपर्यंत मॅग्नेट संस्थेच्या आस्थापनेवर अस्थायी स्वरूपात निर्माण करण्यात येत असून प्रकल्पाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर सदर पदे आपोआप व्यपगत होतील.

६. प्रकल्पामध्ये नियुक्त करावयाच्या सर्व पदांकरिता आवश्यक पदनिहाय शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. बाबी निश्चित करणे अथवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार मॅग्नेट संस्थेच्या नियामक मंडळास राहतील.

७. महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्पाकरिता एकूण ११६ मंजूर पदांच्या वेतन भत्त्यावरील व वेतनेतर खर्च " मागणी क्रमांक- व्ही ०३-४४३५- इतर कृषिविषयक कार्यक्रमावरील भांडवली खर्च (०१), पणन आणि गुणवत्ता नियंत्रण १९०, सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका (०१) बाहय सहाय्यित प्रकल्प (०१) (०१) आशियाई विकास बँक सहाय्यित महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट)(राज्य हिस्सा ३०%) (४४३५००४८),५४ -गुंतवणुका" ह्या लेखाशीर्षाखाली उपलब्ध तरतुदीमधून करण्यात यावा. त्यासाठी उप सचिव /सह सचिव ( पणन ) सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना " नियंत्रण अधिकारी " आणि कार्यासन अधिकारी, रोख शाखा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांना " आहरण व संवितरण अधिकारी " म्हणून घोषित करण्यात येत आहे.

८. सदर शासन निर्णय मा.मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने दिनांक २९ एप्रिल, २०२२ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३०३/आपुक,दि.१०.०६.२०२२, अनौपचारिक संदर्भ क्र.४४/साउ,दि.२६.०६.२०२२ व अनौपचारिक संदर्भ क्र.१७१/२०२२/सेवा-९,दि.०७.०७.२०२२तसेच अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या <http://www.maharashtra.gov.in> या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०७१४१७०५४३५७०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ.सुग्रिव सं. धपाटे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत:

१. मा. राज्यपाल महोदयांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई

२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. सर्व मा.मंत्री/ मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान सभा / परिषद, विधान भवन, मुंबई
६. मा . मुख्य सचिव , महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई
७. सर्व मंत्रालयीन विभागाचे अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव , मंत्रालय, मुंबई महालेखापाल, लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र -१, मुंबई
८. महालेखापाल, लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र -२, नागपूर
९. सह सचिव ( पणन ) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे .
११. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे
१२. सर व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ , पुणे
१३. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) प्रकल्प, पुणे
१४. सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, ५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मुंबई ३२ .
१५. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
१६. निवासी लेखापरिक्षण अधिकारी, मुंबई,
१७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
१८. उप सचिव, वित्त विभाग ( व्यय -२ / आपुक ), मंत्राल, मुंबई - ४०० ०३२ .
१९. उप सचिव, नियोजन विभाग ( का -१४३१ ), मंत्रालय, मुंबई - ४०००३२
२०. अवर सचिव (१७ - स) / कक्ष अधिकारी ( रोखशाखा), सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई
२१. निवडनस्ती २१- स)

( शासन निर्णय क्र. मॅनेट ०६२१/प्र.क्र.१०८/२१-स,दिनांक १४ जुलै, २०२२ सोबतचे )  
विवरणपत्र अ

महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी ४४ व प्रकल्प अंमलबजावणी कक्षासाठी ७२ अशी एकूण ११६ पदे प्रतिनियुक्तीने अथवा कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबतचा तपशील

अ. क्र.	पदनाम व संवर्ग	वेतनश्रेणी / एकत्रित वेतन	मंजूर पदांची संख्या	मंजूर पदांची विगतवारी	
				अतिरिक्त पदभार / प्रतिनियुक्ती	बाह्यस्रोत एजन्सीद्वारे कंत्राटी
१	२	३	४	५	६
<b>१) प्रकल्प व्यवस्थापन कक्ष (पीएमयू)</b>					
१	प्रकल्प संचालक, अतिरिक्त पदभार (संवर्ग पद - सहनिबंधक, सहकारी संस्था, सहकार विभाग गट - अ तथा सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे)	एस-२३ रु.५६,१००- १,७७,५००	१	१	--
२	अति. प्रकल्प संचालक, (संवर्ग पद उपनिबंधक, सहकारी संस्था, सहकार विभाग गट - अ)	एस-२० रु.५६,१००- १,७७,५००	१	१	--
३	उपप्रकल्प संचालक, Capacity Building (संवर्ग पद, उपसंचालक, कृषि विभाग गट -अ)	एस-२० रु.५६,१००- १,७७,५००	१	१	--
	उपप्रकल्प संचालक, Financial Support (संवर्ग पद, सहा. सरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे)	एस-२० रु.५६,१००- १,७७,५००	१	१	---
	उप प्रकल्प संचालक, Finance & Accounts (संवर्ग पद, सहाय्यक संचालक, वित्त विभाग गट - अ)	एस-२० रु.५६,१००- १,७७,५००	१	१	---
४	प्रकल्प अधिकारी Capacity Building (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ / एनआयपीएचटी तील व्यवस्थापक संवर्गातील पद)	एस-१७ रु.४७,६००- १,५१,१००	१	१	---
	प्रकल्प अधिकारी Agribusiness (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातील व्यवस्थापक संवर्गातील पद)	एस-१७ रु.४७,६००- १,५१,१००	१	१	---
	प्रकल्प अधिकारी Admin/HR (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातील व्यवस्थापक संवर्गातील पद)	एस-१७ रु.४७,६००- १,५१,१००	१	१	---
	प्रकल्प अधिकारी Civil (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातील व्यवस्थापक संवर्गातील पद / इतर शासकीय विभाग/ एजन्सीमार्फत)	एस-१७ रु.४७,६००- १,५१,१००	१	१	---

	प्रकल्प अधिकारी Coordination (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातील व्यवस्थापक संवर्गातील पद)	एस-१७ रु.४७,६००-१,५१,१००	१	१	---
	प्रकल्प अधिकारी(Mechanical) (एजन्सीमार्फत)	रु.१,५०,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	१	---	१
	प्रकल्प अधिकारी Matching Grant (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ / एनआयपीएचटी तील व्यवस्थापक संवर्गातील पद)	एस-१७ रु.४७,६००-१,५१,१००	१	१	--
	प्रकल्प अधिकारी (FIL) (एजन्सीमार्फत)	रु.१,५०,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	१	---	१
	प्रकल्प अधिकारी Account and Audit (संवर्ग पद, लेखाअधिकारी वित्त विभाग, गट - ब)	एस-१६ रु.४४,९००-१,४२,४००	१	१	---
	प्रकल्प अधिकारी Finance (संवर्ग पद, लेखाअधिकारी वित्त विभाग, गट - ब)	एस-१६ रु.४४,९००-१,४२,४००	१	१	---
	प्रकल्प अधिकारी Procurement (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळातील व्यवस्थापक संवर्गातील पद / इतर शासकीय विभाग/ एजन्सीमार्फत)	एस-१७ रु.४७,६००-१,५१,१००	१	१	---
	प्रकल्प अधिकारी Gender & Social (महिला अर्थिक विकास महामंडळ)	रु.८०,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	१	१	---
५	प्रोक्युरमेंट स्पेशालिस्ट (एजन्सीमार्फत)	रु.१,५०,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	१	---	१
६	आय.टी.एक्सपर्ट (एजन्सीमार्फत)	रु.१,००,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	१	---	१
७	प्रकल्प सहाय्यक (संवर्ग पद, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे/ एनआयपीएचटी/ शासकीय विभाग/ संस्था / एजन्सीमार्फत)	रु.४०,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	२०	०५	१५
८	मेसेंजर/शिपाई (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे/ एजन्सीमार्फत)	रु.२५,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	५	१	४
	<b>एकूण</b>		<b>४४</b>	<b>२१</b>	<b>२३</b>

अ. क्र.	पदनाम व संवर्ग	वेतनश्रेणी / एकत्रित वेतन	मंजूर पदांची संख्या	मंजूर पदांपैकी नियुक्ती करावयाची पदे	
				अतिरिक्त पदभार / प्रतिनियुक्ती	बाह्यस्रोत एजन्सीद्वारे कंत्राटी
१	२	३	४	५	६
<b>२) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पीआययू)</b>					
१	विभागीय उप प्रकल्प संचालक, अतिरिक्त पदभार (विभागीय उपसरव्यवस्थापक, विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)	एस-२० रु.५६,१००- १,७७,५००	८	८	--
२	विभागीय प्रकल्प अधिकारी (संवर्ग पद, सहा. सरव्यवस्थापक/ व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ/ एजन्सीमार्फत)	एस-२० रु.५६,१००- १,७७,५००	८	५	३
३	प्रकल्पअधिकारी Infrastructure (कृषि पणन मंडळातील व्यवस्थापक संवर्ग, कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ)	एस-१३ रु.३५,४००- १,१२,४००	८	८	---
४	ऑग्रीबिझनेस एक्सपर्ट Capacity Building (व्यवस्थापक संवर्ग, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे/ एजन्सीमार्फत)	रु.१,००,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	८	--	८
५	ऑग्रीबिझनेस एक्सपर्ट Financial Support (PISC - सल्लागार संस्थेमार्फत)	रु. ९६,६३० पर्यंत (एकत्रित वेतन)	८	--	८
६	सोशल एन्ड जेंडर ऑफिसर (महिला अर्थिक विकास महामंडळ)	रु. ६०,००० पर्यंत (एकत्रित वेतन)	८	८	---
७	विभागीय प्रकल्प सहाय्यक (संवर्ग पद, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे/ एनआयपीएचटी/ एजन्सीमार्फत)	रु.४०,००० पर्यंत	१६	८	८
८	मेसेंजर/शिपाई (एजन्सीमार्फत)	रु.२५,००० पर्यंत	८	--	८
<b>एकूण</b>			<b>७२</b>	<b>३७</b>	<b>३५</b>

(डॉ.सुप्रिव सं. धपाटे)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन